

FUNDVISER CAPITAL

To,
BSE Ltd.
[Bombay Stock Exchange Ltd]
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

By Online Submission

FCIL/SEC/BSE/9622/2023-2024
28th August, 2024

KIND ATTN: CORPORATE SERVICES DEPARTMENT

Subject: Submission of copies of Newspaper Publications under Regulation 47 and other relevant regulations if any, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations, 2015")


Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47(1)(d) and other relevant regulations if any, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations, 2015"), we are enclosing herewith the copies of newspaper cuttings of 'Active Times' and 'Mumbai Lakshadweep', Mumbai Edition' dated 28th August, 2024 evidencing the publication of the Notice of 39th Annual General Meeting which includes the notice regarding Book Closure Dates and E-Voting information.

Kindly take note of the same and put it on your electronic media for the information of the Members.

Thanking You.

Yours Faithfully,
For Fundviser Capital (India) Limited



Prem Krishan Jain
Chairman & Whole Time Director
[DIN: 09304822]



Encl: As above.

FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED

REG ADDRESS : 22, 7th Floor, Manek Mahal, Next to Hotel Ambassador, 90 Veer Nariman Road, Churchgate, Mumbai 400020. CIN NO. – L65100MH1985PLC205386

Tel.- +91-22-22875141 Email – info@fundvisercapital.in

Before March 2026, Left-Wing Extremism will be completely eradicated from the country: Amit Shah



Union Home and Cooperation Minister Amit Shah, during a review of anti-Naxal operations with the Directors General of Police and Chief Secretaries of Chhattisgarh and neighbouring states, clearly stated that Left-Wing Extremism would be completely eliminated from the country before March 2026. He also appealed to the youth involved in Left-Wing Extremism to renounce violence and join the grand cause of development. A glimpse at the past few years reveals that under the leadership of Prime Minister Narendra Modi and the efficient guidance of Union Home Minister Amit Shah, the battle to dismantle the entire ecosystem of Left-Wing Extremism with a ruthless approach is now in its final stages. Under Shah's precise strategy, intense operations against Naxalites in Chhattisgarh have been carried out over the last 8 months, resulting in 147 Naxalites being killed in encounters, 631 surrendering, and 723 being arrested. The establishment of new camps for Central Armed Police Forces, their deployment, and their supervision of development works in areas affected by Left-Wing Extremism indicate that this battle is now at a decisive stage. Shah's top priority is to provide an opportunity for the youth involved in Left-Wing Extremism, who have been served as an obstacle in the country's development for decades. As a

result, people's faith in development over the ideology of Left-Wing Extremism has increased. Under Amit Shah's strategies, vigorous efforts are being made to bridge the gaps in development and security in areas affected by Left-Wing Extremism. It is due to Amit Shah's dedicated plans for the country's security that many states have nearly been freed from Left-Wing Extremism between 2019 and 2024. Indeed, containing and eradicating Left-Wing Extremism is a victory for the country's security forces and democracy. Under Shah's policies in the Modi government, central and state agencies are working together to dismantle the financial support for Left-Wing Extremism. While the highest death toll was recorded in 2010 with 1,005 deaths, this number has decreased to 138 in 2023. Under the skilled leadership of Amit Shah, who has given a new identity to Indian politics, the Ministry of Home Affairs and the Chhattisgarh government are launching a campaign to provide education to those who remained illiterate due to Left-Wing Extremism. In this Amrit Kaal, decisive steps are being taken in areas such as road construction, telecommunications, financial inclusion, skill development, and education to accelerate development in states affected by Left-Wing Extremism.

Nxtra by Airtel releases Sustainability Report for FY 23-24

Mumbai : Nxtra Data Limited ("Nxtra by Airtel"), a subsidiary of Bharti Airtel (Airtel), today, unveiled the second edition of its Sustainability Report for FY 2023-24. The report highlights Nxtra's consistent and increasing focus on environmental, social and governance (ESG) parameters. It details Nxtra's initiatives for building future ready, digitised infrastructure that is sustainable by design and engineered to accommodate high-density workloads and offer seamless scale to customers, thereby enabling their growth. Ashish Arora, CEO - Nxtra by Airtel said, "The future of data centers lies in our ability to harmonise intelligent infrastructure with sustainability. Integrating innovative ESG initiatives into our business model and operations has been integral to our data center build and operations from day one. As our sustainability report highlights, we have made consistent progress across all three

sustainability parameters 'environment, social and governance' during the year and will continue to keep it as our core focus area."

- Transitioned to 220,541 MWh renewable energy usage in operations, 41% higher than the last fiscal
- Reduced Scope 1 and 2 emissions by ~4% compared to base year FY21 despite an increase of 25% in power consumption
- Ensured consistent increase in women employees with 30% more representation in the workplace
- With the aim of doubling women's representation by FY26 from FY23, introduced the NxtWave initiative - a unique talent development programme for women in engineering
- Ensured 4.3 million safe-man hours in construction

- Facilitated promotion of responsible sourcing with 99% local procurement.

Access the full report here: <https://www.nxtra.in/documents/Nxtra-Sustainability-Report-2024.pdf>

Nxtra's mission of building a future-ready data center infrastructure is engineered around "Intelligent by Design and Sustainable by Choice" approach. With an aim to achieve net zero by 2031, Nxtra has been enabling "Sustainable Scaling" with increasing investments and initiatives around innovative clean energy, water and waste management sources to support its operations and build smart & resilient data center facilities that have sustainability at its core. Today, Nxtra by Airtel has the largest network of data centers in India with 12 large and 120 edge data centers across the country. For more details, visit www.nxtra.in.

Jodhpur-bound Vande Bharat hits cement slab placed on tracks, none hurt

New Delhi:The Ahmedabad-Jodhpur Vande Bharat Express hit a cement slab that was placed on the railway track in Rajasthan's Pali district on August 23. According to railway officials, the cattle guard of the engine hit the cement slab, when the train was running between the Jawai-Biroliya section of Pali district. No one was injured in the incident, North West Railway CPRO Shashi Kiran said in a statement, adding that the train was delayed by eight minutes due to the incident. A case was also registered against unidentified people on the complaint of the Senior Section Engineer (SSE) of Falna

region, Kiran said. "The incident occurred between Jawai and Biroliya under the Sumerpur police station on Friday night. A case against an unidentified person has been registered," a police official said.

He further added that pieces of the cement slab, used for constructing footpaths, were found on the track. The Ahmedabad-Jodhpur Vande Bharat Express, which runs six days a week except for Tuesdays, departs from Sabarmati Station at 4.45 pm and reaches Jodhpur at 10.50 pm. In October last year, a major incident was averted by the locomotive pilots of the Udaipur-Jaipur Vande Bharat Express when they applied emergency brakes after spotting stones and rods on the tracks. The stones and rods were placed on the tracks by two children while they were playing, a Rajasthan Police officer said on Tuesday.



PUBLIC NOTICE
 Public is hereby informed that my client SHRI. AMIT KUMAR VISHWAKARMA is owner of Ind Flat No. 415, Fourth Floor, Parasrath Co-op. Hsg. Soc. Ltd., B. P. Cross Road, Bhayandar (East), Tal. & Dist. -Thane-401105. My client have lost Agreement Dated 01/05/1987 Between M/S. DEVENDRAS BUILDERS SHRI. ASHWIN G. SHUKLA. My client had lost and misplaced above mentioned One original Agreement and same has been not traceable. My client will proceed further for 'Sale/transfer of property'.
 If any person have any objection/claim of any nature whatsoever for the said lost above Mentioned Two Original agreement, of the above mentioned documents shall intimate the undersigned in writing at the under mentioned address within 15 days from date of the notice along with the documents in support of such objection otherwise such objection/claim shall be considered as waived. Or any person has found the above-mentioned documents, you are requested to kindly return the same to the below address.
Sd/- R. L. MISHRA
 (ADVOCATE HIGH COURT)
 Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights Near Railway Station, Nallasopara (East) Dist. -Palghar-401209.

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given through my client SMT. SHRUTIKA SANDEEP SHIRSAT D/o. SUNIL ABA KAMBLE is legal heir of Deceased SHRI. SHARDA SUNIL KAMBLE who was Joint Owners of Flat No. 4, on the Ground Floor in the Society known as SAIBANDHU CO-OP. HSG. SOC. LTD. Situated at Sa Baba Nagar, Navghar Road, Bhayandar (East) Tal. & Dist. -Thane-401105 and SMT. SHARDA SUNIL KAMBLE was expired on 31/08/2020 & her Father SHRI. SUNIL ABA KAMBLE was also expired on 22/10/1999. After the death of deceased they have left behind SMT. SHRUTIKA SANDEEP SHIRSAT D/o. SUNIL ABA KAMBLE as Married Daughter as her only legal heir and she has made application for membership to the society to transfer the said flat premises in his name.
 If any person has any objection my client over against any Legal Heirs for transfer, Sale of the above said property or regarding legal heirs in respect of the above property through claim of sale, transfer, heriship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no claim shall be considered and the same shall be transferred in the name of SMT. SHRUTIKA SANDEEP SHIRSAT D/o. SUNIL ABA KAMBLE and she shall be the owner in respect of the above said flat premises and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.
Sd/- R. L. MISHRA
 (ADVOCATE HIGH COURT)
 Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights Near Railway Station, Nallasopara (East) Dist. -Palghar-401209.

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given through my client SHRI. SANSKAR AJITKUMAR JAIN is legal heir of Deceased SHRI. AJITKUMAR L. JAIN who was Joint Owners of Flat No. 10, in 'D' Wing, Ground Floor, Salasar Nagar Bldg No. 1 Co-op. Hsg. Soc. Ltd., Navghar Road, Bhayandar (East), Tal & Dist -Thane -401105 and SHRI. AJITKUMAR L. JAIN was expired on 19/03/2019 and his wife SMT. REKHA KUMAR, JAIN was expired on 12/10/2011. After the death of deceased they have left behind SHRI. SANSKAR AJITKUMAR JAIN as Son & MISS. PRITAMKUMAR AJITKUMAR JAIN as Daughter as legal heirs. MISS. PRITAMKUMAR AJITKUMAR JAIN have release their right, share, interest, in the name of her brother SHRI. SANSKAR AJITKUMAR JAIN and he has made application for membership to the society to transfer the said flat premises in his name.
 My Client has lost and misplaced agreement Dated 11/12/2001 between SHRI. VARGHESE GEORGE and SHRI. AJITKUMAR L. JAIN TNN4-6399-2002 Dated 13/11/2002.
 If any person has any objection my client over against any Legal Heirs for transfer, and lost of agreement Sale of the above said property or regarding legal heirs in respect of the above property through claim of sale, transfer, heriship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no claim shall be considered and the same shall be transferred in the name of SHRI. SANSKAR AJITKUMAR JAIN and he shall be the owner in respect of the above said flat premises and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.
Sd/- R. L. MISHRA
 (ADVOCATE HIGH COURT)
 Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights Near Railway Station, Nallasopara (East) Dist. -Palghar-401209.

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the Public at large that Mrs. Vimala Kantilal Savla, residing at Flat No.402, Puspkhunji CHSL, V. P. Road, Near Gupta Niwas, Mulund (West) 400080, that my client had purchased a Flat jointly with her husband Mr. Kantilal Veji Savla, bearing Flat No.15, admeasuring 340 Sq.Ft. Built-Up Area on Second Floor in the society called "DOMNILASA" Co-Operative Housing Society Ltd., Fateh Ali Road, Opp. Bhanu Nagar, Morambivi (East) 421201, Taluka Kalyan, District Thane from the Seller Smt. Sheela Umesh Baadkar, vides registered Agreement for Sale dt.27/11/1992 (under document No. KLN-3-9/1993 on 05/01/1993).
 Originally the First chain agreement related to the said Flat is executed between M/s. Bhanu Builders (The Builders) to Smt. Sheela Umesh Baadkar (Purchaser) on the year 1985. Now the first chain original agreements related to the said Flat have been lost or misplaced in transit and are not to be traced despite due diligent efforts. That my client Mrs. Vimala Kantilal Savla has given compliance to Mulund Police Thane Amaldar, DS Brihan Mumbai Police Station, Mumbai District, vide its No. 99806/2024 on 27/08/2024.
 Any/all persons having, objection in, to or upon the said Flat or any part thereof by way of lease, inheritance, lien, gift license, sale, exchange, mortgage, charge, legal heirs rights e.t.c. and/or any objection for the said Flat should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 15 days from the date of publishing of this Notice if failing which any such claim in or upon the said property or any part thereof shall be deemed to be waived and the title of Mrs. Vimala Kantilal Savla shall be confirmed without any reference to such claim and/or objection and she shall be free to proceed with the said transaction with respect to the said Flat.
Adv. Mr. Suyog Ganesh Deo
 Office No.-4, Dombanadish, Gopal Nagar Lane No.1, Swaminibast, Dist. Thane

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given on the behalf of myself **Mr. OM PRAKASH UPADHAYA**, Adult Indian inhabitant having address at **Flat No.A402, Shiv Govind Complex, Plot No.224, Sector 13, Kharghar, Navi Mumbai-410210, Maharashtra**, This Deed of Gift is Executed on dated **14/08/2024**, at **Parvel No.1, Sub Registrar office, Panvel Raigad,GRN NO.MH006793703202425U** by **Mr. Om Prakash Upadhaya, Age 60+ years, Resident at in Same Flat, Herein after call the DONOR** in favor of **MRS. POOJA UPADHAYA W/F. BALGOPAL UPADHAYA**, occupation House wife, aged 29+ years Resident at **Flat No.A402, Shiv Govind Complex, Plot No.224, Sector 13, Kharghar, Navi Mumbai-410210, Maharashtra**, herein referred to as the **DONEE**. Whereas the term **Donor** and **Donnie** unless repugnant to the **Donor** shall mean and include their representatives heirs, successors, executors, administrators, trustees, legal representatives and assigns, In writing their claim/s, demand/s, objection/s, supported with valid documentary evidence within 15 (fifteen) days, shall be discarded & would be deemed that such claim/s, right/s, shall treated as waived, shall be completed without any further notice, Given this public notice regards to knowing all the society member's, associations and other relatives that their property is now under the **MRS. POOJA UPADHAYA w/f. BALGOPAL UPADHAYA** and I have given full rights to transfer, share certificates, society membership and any other related documents.
S/d. Mr. Omprakash Upadhaya
Date 27/08/2024
At: Kharghar, Navi Mumbai

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given that our client **Mrs. Chitra Manish Singh & Mrs. Pushpa Jamura Goswami** are owner & member having rights, interest & title in Flat No. B/403, Ostwal Point "B" Wing CHS Ltd., 7X11 Scholastic School Road, Beverly Park, Mira Road (East), Thane -401 107, and have purchased the said flat premises on 04 day of June, 2018 from Shree Ostwal Builders Ltd., a company registered under the companies Act, 1956, having its office at Ostwal House, First floor, Opp. Shivvar Garden, Mira Bhayander, Mira Road (East), Thane -401 107. Our client Mrs. Chitra Manish Singh & Mrs. Pushpa Jamura Goswami has lost their original agreement with builder Shree Ostwal Builders Ltd. dated Shree Ostwal Builders Ltd. in Shanti Park, Mira Road (E), Thane. Our Clients has lost Original Agreement for sale document on 13/12/2023 at about 01.00 p.m. our clients has lodged Articles lost complaint in Mira Road Police Station on 20/08/2024.
 If any person got the said original agreement as above mentioned shall return the same to our client on above said address or if any person having any objections/claim shall intimate/contact or any person having any claim, objection, interest in same on above address within a period of 15 days of publication of this notice and if not received within the period prescribed above shall be deemed to be waived off.
Sd/-
ADV. KAMLESH MISHRA
 Advocate High court
 Chamber 002/05, New Star Crystal, Near Mira Road Police Station, Mira Road East, Thane-401107.
Place : Thane Date : 28/08/2024

NOTICE
MR. MAHENDRI VALIBHAI VIRJI now known as **MR. MEHANDRI VALIBHAI RAYLI** (deceased) was Member of the Hasanabad Premises Co-operative Society Limited, having address at Dr. Mascarenhas Road, Mazagon, Mumbai 400010 holding Room No. 33 on Ground Floor, Building No. 128/130 in the building of the society, **MR. MEHANDRI VALIBHAI RAYLI** died on 05/10/2023 without making any nomination.
 The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objection to the transfer of the said shares and interest of the deceased member in the Room No. 33 on Ground Floor, Building No. 128/130 of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the by-laws of the society. The claim/objections if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt within the manner provided under the by-laws of the society. A copy of the registered by-laws of the society is available for inspection by the claimants/objections in the office of the society with the Secretary of the society between 10.00 am to 5.00 pm on from Monday to Sunday with prior appointment from the date of publication of the notice till the date of expiry of its period.
 For and on behalf of
 Hasanabad Premises Co-operative Society Ltd.
 Hon Secretary
Place : Mumbai Date : 28/08/2024

PUBLIC NOTICE
 PUBLIC NOTICE is hereby given that Mr. Vinod Hemandas Vaswani is owner of and fully seized and possessed of and absolutely entitled to Flat no. D-101, Wing-1, 1st floor, Inlaks Co-op. Housing Society Ltd., Yari Road, Versova, Andheri (West), Mumbai 400 061. Mrs. Rachna Singh is desirous of purchasing/acquiring the said Flat no. D-101 from Mr. Vinod Hemandas Vaswani. This Public Notice is given inviting claims or objections, if any, to the transfer of the said Flat no. D-101 by the said Mr. Vinod Hemandas Vaswani to the said Mrs. Rachna Singh, within a period of FIFTEEN (15) DAYS from the publication of this notice to be submitted with copies of such documents and other proofs in support of their claim / objection to the undersigned at her office at above mentioned address.
Dated this 28th day of August, 2024
Sd/-
Ms. Duraiya S. Retiwala
 (Advocate)
 Chambers : Retiwala Premises, 44, S. V. Road, Santacruz (West), Mumbai- 400 054

Lost Document
 I, Shri Chandrakant Sadashiv Dusane, residing at 8/B, Sundaram Apartment, Hanuman Nagar, Katernani, Kalyan-East, have lost the share certificates numbered 36 to 40 of Nakshatra Co-operative Housing Society Ltd., each valued at Rs. 50/-, on 17/08/2024 at 10:00 am. In the vicinity of my residence. A complaint regarding the loss has been registered at Kolsewadi Police Station, Kalyan under Missing Report No. 1388/2024 dated: 19/08/2024.
 Therefore, it is kindly requested that if anyone finds these documents or has any objections, they should contact the undersigned at the address mentioned below within 7 days.
Sd/-
Shri Chandrakant Sadashiv Dusane,
 8/B, Sundaram Apartment, Hanuman Nagar, Katernani, Kalyan-East
 Mobile: 9324145157

FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED
 Regd. Off: 22, 7th Floor, Manek Mahal, Next to Ambassador Hotel, 90 Veer Nariman Road, Churnigata, Mumbai-400020.
 CIN: L65100MH1985PLC20396
 Email ID: info@fundvisercapital.in | Contact No.: +91- 9167202061

NOTICE
 Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held over Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") on Friday, 20th September, 2024 at 11:00 A.M. (IST) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules thereof, as amended, read with the MCA and SEBI Circulars to transact the businesses as set out in the Notice of Annual Meeting.
 In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of AGM and Annual Report of the Financial Year (FY) 2023-2024 have been sent to all the members whose Email IDs are registered with the Company/ Registrar & Share Transfer Agents ("RTA") Depository Participant(s) in the permitted mode. The same is also available on the Company's website www.fundvisercapital.in. Physical copies of the Notice of AGM and Annual Report for FY 2023-2024 shall not be sent to any Member of the Company. The dispatch of Notice by E-Mails has been completed on 27th August, 2024.
 Those Shareholders who are holding shares in dematerialized mode and have not registered/ updated their email addresses with their Depository Participant (DP) are requested to register their Email IDs with the relevant Depository Participants and the Shareholders who are holding shares in physical mode are requested to contact the Company's RTA i.e. Satellite Corporate Services Private Limited, Office No. A/106 & 107, Dattani Plaza, East West Compound, Anandji Kuria Road, Safedpulp, Sakinaka, Mumbai - 400072 or mail them the details on service@satellitecorp.com.
 The Company has provided the 'Remote E-voting Facility' and 'E voting Facility' at the time of AGM and attendance of AGM through VC/OAVM to the Members for this Meeting, through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL) from a place other than venue of AGM ("remote e-voting") e-voting at the AGM. The remote e-voting shall commence on Tuesday, 17th September, 2024 at 9:00 a.m. (IST) and ends on Thursday, 19th September, 2024 at 5:00 p.m. (IST). The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Monday, 13th September, 2024. Eligible Members who have acquired shares and became members after the dispatch of Notice may follow the procedures and instructions available in the AGM Notice dated Monday, 12th August, 2024. The Members who have cast their votes by Remote E-voting may also attend the meeting through VC/OAVM but it shall be noted that the Shareholders who have already cast their votes will not be entitled to cast their votes again at the time of the AGM.
 In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and remote e-voting user manual for members available at the 'Downloads' Section of www.evotingindia.com.
 NOTICE is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Monday, 16th September, 2024 to Friday, 20th September, 2024 (both dates inclusive) for the purpose of Annual General Meeting. The Company has not declared any Dividend on the Equity Shares of the Company for the FY 2023-2024.
By Order of the Board of Directors
For Fundviser Capital (India) Limited
Prem Krishan Jain
 Chairman & Whole Time Director
[DIN: 09304822]
Place: Mumbai
Date: 27th August, 2024

संपादकीय

इस्रोच्या यशाचा चढता आलेख

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने गेल्या वर्षी २३ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान - ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविले. म्हणूनच या वर्षी २३ ऑगस्टला राष्ट्रीय अवकाश दिन साजरा करण्यात आला. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चंद्रावर यान उतरविणारा भारत हा चौथा देश ठरला. त्यातही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील खडबडीत पृष्ठभागावर यानाच्या सहयाने विक्रम लँडर अलगाव उतरले. इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यावधी भारतीयांनी ते दृश्य विविध प्रकारच्या पडद्यावर पाहिले आणि एक जल्लोष केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान - ३ उतरविणारा भारत हा पहिल्याच देश ठरला आहे. भारताची ही अवकाश झेप अनेकार्थी महत्त्वाची ठरते. यातून इस्रोच्या चढत्या आलेखाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळेच या निमित्ताने इस्रोची थोडक्यात माहिती जाणून घेणे उपयुक्त ठरते. अंतराळ संशोधन भारत स्वतंत्र झाला तेव्हा नाही. अंतराळ संशोधन क्षेत्रात भारत आज एक महत्त्वाचा ठरला आहे. ७७ वर्षापूर्वी १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. तेव्हा देशात धार्मिक दंगली समाजात खोलवर रुजलेली जातीयाताई त्यातून निर्माण झालेली जीवघेणी विषमता, प्रचंड गरिबी, निरक्षरता, अन्नधान्या टंचाई अशा अनेक समस्यांनी घेरलेला होता. परिणामी या खंडप्राय देशाचे लवकरच अनेक तुकडे होतील असे त्यावेळी युरोपियन समुदायाला वाटत होते. या समस्यांवर हळूहळू मात करीत भारताने विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरली. रशियाने १९७९ मध्ये स्पुटनिक उपग्रह अवकाशात सोडला. साहजिकच मग असे उपग्रह अवकाशात सोडण्याच्या दृष्टीने जगातील प्रमुख राष्ट्रांनी प्रयत्न सुरू केले. अंतराळात मानव आणि यंत्र सोडण्याचे नियोजन अनेक देश करीत होते.

आज उपग्रहांच्या माध्यमातून दूरसंचार, संदेशवहन, जगावर लक्षा ठेवते, हवामानाचा अंदाज वर्तविणे, दूरचित्रवाणी प्रक्षेपण आदी शक्य झाल्याचे आपण अनुभवत आहोत. सारे जग हातात मोबाईलमुळे आले आहे. चंद्र किंवा मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. दारिद्र्यात पिचणाऱ्या भारताने चंद्रावर यान उतरविण्यापर्यंत भारी घेतली. ती तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिलेल्या चालनेमुळे, ही जाणीवही ठेवली पाहिजे. १९६२ मध्ये इंडियन नॅशनल कमिटी फॉर फ्रेश रिसर्च म्हणजेच इकोस्पायरची स्थापना झाली. प्रारंभी ही समिती टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च या संस्थेचा भाग होती. या समितीचे अध्यक्ष होते विक्रम साराभाई. त्यांनी रॉकेट प्रकल्पात काम करण्यासाठी शास्त्रज्ञांची निवड केली. या शास्त्रज्ञांना रॉकेट संदर्भातील अद्ययावत तंत्रज्ञान शिकून घेण्यासाठी अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेत पाठविण्यात आले, पण तेथे त्यांना अगदीच बेसिक प्रशिक्षण देण्यात आले. भारतात आलेल्या शास्त्रज्ञांनी मग प्रत्यक्ष प्रयोग करून ज्ञान मिळविण्यावर भर दिला. २१ नोव्हेंबर १९६३ रोजी टर्ल्समधून आधुनिक रॉकेटचं पहिलं प्रक्षेपण झालं. नासाचा पार्लस मधून जुळणी केल्यानं नायके अपाचे हे पहिले रॉकेट होते. प्रक्षेपणाचे व्यवस्थापन त्यांनीच केले. तर सुरक्षिततेची सर्व मापदंड पाळली जातील याची काळजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी घेतली. या रॉकेटची जुळणी चर्चमध्ये करण्यात आली. तेथून ते प्रक्षेपणाच्या जागेवर नेताना शास्त्रज्ञांची दमछाक झाली. साधनांअभावी हे पहिले रॉकेट बैलगाडीतून प्रक्षेपण्याची नैपत्यात आले, तथापि तेथील एकाच महत्त्वपूर्ण क्रेनमध्ये गळती होऊन बिघाड झाला, परिणामी आपल्या जिद्दी शास्त्रज्ञांनी ७१९ किलो वजनाचे रॉकेट उचलून प्रक्षेपण स्थळी उभे केले, आणि यशस्वी प्रक्षेपण केले. त्यावेळी सायकल आणि बैलगाडीतून रॉकेटचे पार्ट नेले म्हणून जगाने इस्रोची खिल्ली उधळली होती. १९६९ मध्ये इनकोस्परचे रूपांतर इस्रोमध्ये झाले. इस्रोने १९७७ मध्ये उपग्रह आर्यभट्टचे यशस्वी प्रक्षेपण केले.त्यानंतर भास्कर, रोहिणी उपक्रम मालिका आणि नंतर इन्स्टंट मालिका हे भारतीय अवकाश संशोधनातील मोलाचे दगड ठरले. या संपूर्ण हा संपूर्ण प्रवास ८० च्या दशकापर्यंत इस्रोने पार करीत ९० च्या दशकात धुवीय उपक्रम प्रक्षेपण वाहन म्हणजेच पीएसएलव्हीचे यशस्वी उड्डाण. हे इस्रोचे धुवीय कक्षामध्ये उपग्रह सोडण्यासाठीचे कार्य तंत्र झाले. चांद्रयान आणि मंगलयानाची उड्डाणे ही पीएसएलव्हीच्याच सहाय्याने झाली. भूसंकालिक उपग्रह प्रक्षेपण असायाने केला आहे. अता इस्रो अन्य देशाचे उपग्रह सोडण्यासाठी तयार आहे. चांद्रयान - २ च्या वेळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अपयश आले, तरी त्यांच्या कक्षेत फिरणारे ऑब्रिटर हे उपक्रम. चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल बरीच माहिती देत राहिले, मात्र चांद्रयान - ३ यशस्वीपणे चंद्रावर उतरविण्यात आले. येत्या काळात गगनयान प्रकल्पाच्या माध्यमातून इस्रो अवकाशात मनुष्य पाठवील, आणखी एक दशकानंतर अवकाशात स्वतःचे अवकाश स्थानक स्थापन्याचेही भारताने ठरविले आहे. इस्रोचा हा प्रवास थक कणारा आहेच शिवाय प्रेरणादायी ही आहे.

द स्लीप कंपनीकडून भारतातील सर्वात मोठ्या मॅट्रेस गिव्हअवेची घोषणा; चार शहरांमध्ये जवळपास ३ कोटी रूपये किंमत असलेल्या मॅट्रेसेस मोफत देणार

- ३१ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईकरांसाठी जवळपास २५ लाख रूपये किंमत असलेल्या मॅट्रेसेस उपलब्ध असतील

मुंबई, दि. २७ : मुंबईकरांनी, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी द स्लीप कंपनी (टीएससी) स्टोअर्समध्ये तुमची स्वप्नवत मॅट्रेस मिळवण्यासाठी सज्ज राहा. प्रथम येणाऱ्यांस, प्रथम प्राधान्या आधारित सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत जवळपास एकूण २५ लाख रूपये किंमत असलेल्या १०० मोफत मॅट्रेसेसचे गिव्हअवे आयोजित करण्यात आले आहे. दशकभरासाठी रात्रीच्या वेळी उत्तम झोप मिळवण्यासाठी उत्तम मॅट्रेसचा शोध घेत असाल तर कांदिवली, ठाणे, आर सिटी मॉल आणि बांद्रा येथील जवळच्या टीएससी स्टोअरमध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद अशा प्रमुख शहरांमध्ये जवळपास एकूण १ कोटी रूपये किंमत

असलेल्या मॅट्रेसेस मोफत देत आहे. यासह अशा मोठ्या गिव्हअवेची घोषणा करणारा हा भारतातील पहिला मॅट्रेस ब्रँड आहे आणि त्यामधून भारतीयांना उत्तम झोप मिळवण्यास मदत करण्याचा नेतृत्वाचा दृष्टिकोन दिसून येतो. टीएससीने नुकतेच भारतात आपले १००वे स्टोअर लॉन्च केले आणि या ऑफर्ससह हा टप्पा साजरा करताना आनंद होत आहे. ही मुंबईकरांसाठी त्यांच्या मॅट्रेसचा अद्वितीय आराम दाखविण्या व दर्जाचा अनुभव घेण्याची अद्वितीय संधी आहे. भारतातील आघाडीचा कम्फर्ट-टेट ब्रँड द स्लीप कंपनी ऑफलाइन रिटेल व्यवसायामध्ये प्रवेश मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद १०० सीओसीओ (कंपनी-ओपन, कंपनी ऑपरेटेड) स्टोअर्सचा टप्पा

गाठणारा सर्वात गतीशील डीअरसी ब्रँड आहे. कंपनीने जून २०२२ मध्ये बेंगलुरुमध्ये आपले पहिले स्टोअर लॉन्च केले. द स्लीप कंपनीच्या सह-स्थापक प्रियंका सलोत म्हणाल्या, "आम्हाला व्यक्तींना उत्तम झोप मिळवण्यास मदत करण्याच्या आमच्या मिशनअंतर्गत संपूर्ण भारतात ४०० मोफत मॅट्रेसेस देत १००व्या स्टोअर लॉन्चचा टप्पा साजरा करण्याचा आनंद होत आहे. मुंबईव्यतिरिक्त गिव्हअवे दिल्ली-एनसीआर, चेन्नई आणि हैदराबाद येथे आयोजित करण्यात येईल. पहिल्या टप्प्यामध्ये, आम्ही बेंगलुरुमध्ये अशाच प्रकारचे गिव्हअवे आयोजित केले, ज्यामुळे भारतातील या सर्वात मोठ्या मॅट्रेस गिव्हअवेची किंमत एकूण १.२५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. आम्ही ग्राहकांचे

मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, ज्यांनी आमच्या विकास प्रवासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि यामधून आमचे त्यांच्यासोबत असलेले बंधू नाते दिसून येते. मुंबईसह प्रमुख मेट्रो शहरांमधील व्यक्तींना त्यांची व्यस्त व धावपळीच्या जीवनींशीमुळे झोपमोडीचा सामना करावा लागतो. या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या व्यक्तींना आमची पेटपेटेड स्मार्टगिफ्ट मॅट्रेस घरी घेऊन जाण्याची आणि दशकभर सर्वोत्तम स्लीपिंग अनुभव घेण्याची संधी देण्याचा मनसुबा आहे." स्लीप कंपनीचे चीफ मॅरिटींग ऑफिसर रिपल चोपडा म्हणाले, "हे गिव्हअवे मुंबईकरांचे त्यांनी दाखवलेला विश्वास आणि निष्ठेसाठी आभार मानण्याची आमची पद्धत आहे आणि आम्ही आगामी

वर्षामध्ये अधिकाधिक ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यास उत्सुक आहोत. नाविन्यपूर्ण व पेटपेटेड स्मार्टगिफ्ट तंत्रज्ञानासह आमची मॅट्रेस व्यक्तींना झोपमोड न होता उत्तम व पुरेशी झोप देते. देशभरातील आमचे अमीचनेल विस्तारितकरण ग्राहकांना उच्च दर्जाचे व आनंददायी अनुभव देईल आणि व्यक्तींच्या झोपण्याच्या व सोप्यावर बसण्याच्या पद्धतीला नव्या उंचीवर घेऊन जाईल." द स्लीप कंपनी आशियामधील स्मार्टगिफ्ट तंत्रज्ञानाची पहिली व एकमेव प्रदाता आहे, जी स्लीपिंग व सीटिंग सोल्यूशन्समध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे. देशातील झपाट्याने विकसित होत असलेला ब्रँड डीअरसीला, तसेच मॅट्रेस उद्योगामध्ये आग्नीचनेल लँडकेपला नवीन आकार देण्यामध्ये अग्रस्थानी आहे.

२८ ऑगस्ट रोजी मलेरिया, डेंग्यूसह जलजन्य, कितकजन्य व साथरोग आजारांबाबत २४ ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन

नवी मुंबई, दि. २७ : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप, डेंग्यू तसेच जलजन्य व साथरोग आजारांबाबत जनजागृती व्हावी आणि या माध्यमातून हे आजार होण्यासाठी खबरदारी घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाव्यात यादृष्टीने म हापालिका आयुक्त डॉ.केलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्र एकाच वेळी २४ विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

यापूर्वी ४ वेळा आयोजित केलेल्या अशा शिबिरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत ६ दिवशी, प्रत्येक दिवशी २४ ठिकाणी झालेल्या शिबिरांना २७२९९ नागरिकांनी भेट दिलेली आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांचे रक्त नमुने तपासणीची सुविधाही उपलब्ध ठेवण्यात आली असून १०७७ नागरिकांची रक्ततपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी दिलेली आहे. अशाच प्रकारचे विशेष

शिबिर दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी २४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरांची आरोग्य केंद्रनिहाय स्थळे - १) सीबीडी प्रा.ना.आ.केंद्र क्षेत्रात शहाबाजगाव, गावदेवी मंदिरासमोर. २) करावे प्रा.ना.आ.केंद्र क्षेत्रात गावदेवी मंदिर, करावेगाव. ३) से-४८ प्रा.ना.आ.केंद्र क्षेत्रात नवीन सेक्टर ७०, ब्रीजखाली. ४) नेरुळ १ प्रा.ना.आ.केंद्र क्षेत्रात एच.पी.कार्डी (झोपडपट्टी



परिसर) (५) नेरुळ २ प्रा.ना. आ.केंद्र क्षेत्रात प्लॉट ए- ७२, व्दारका - बी बिल्डिंग, सेक्टर २०, नेरुळ.

राजकोट पुतळा प्रकरणी दोषीवर कडक कारवाई करणार - रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्ग, दि.२७ : नौदलाचा वर्ग करण्यात आला. पुतळा उभारण्याची सर्व प्रक्रिया नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली आणि महााराजांच्या भव्य पुतळा उभारून त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आज घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटनेची पूर्ण चौकशी होणार असून या मध्ये दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

नियंत्रणात पूर्ण झाली. पुतळा उभारणी बाबत निविदे पासूनची सर्व प्रक्रिया नौदलातर्फे पूर्ण करण्यात आलेली आहे. कोकणामधील हवामानाचा

परिणाम पाहता खाऱ्या हवेमुळे पुतळ्यासाठी वापरण्यात आलेल्या धातूवर या हवेचा परिणाम होऊन आजची घटना घडली असावा असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत २०

ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाचा पत्र देखील दिलेले होते. जयदीप आपटे यांच्या संस्थेने हा पुतळा उभारलेला आहे. पुतळा उभारण्याचे काम नौदलाकडून त्यांना देण्यात आलेले होते. हे सर्व काम नौदलाच्या देखरेखेखाली पूर्ण झालेले आहे.

PUBLIC NOTICE
This notice is to inform the general public that LATE MRS. SARFUUNISSA SHAFIULLAH SHAIKH, the wife of my client and a member of "Ektalok Milian CHS Ltd.", located at Lok Milian Complex, Chandivali, Mumbai-400072, was the holder of Share Certificate No. 93, representing five fully paid shares, bearing distinctive numbers 465 to 470 inclusive, and the agreement of said flat was registered on 14th August 2009 at the Sub-Registrar's office under the registration number BD/13/6540/2009. LATE MRS. SARFUUNISSA SHAFIULLAH SHAIKH, who held a 50% share in Flat No. B2/504, Fifth Floor, within the society building, passed away on May 11, 2014. MR. SHAFIULLAH AMIRALI SHAIKH, the husband of the deceased member, is now seeking the transfer of a 50% share in the aforementioned property, as he is the rightful owner of that share. He is applying for the transfer of the deceased's shares and rights in his favor, in accordance with the society's bye-laws. Upon completion of this transfer, he will hold 100% ownership of the said property. The society hereby invites any claims or objections from the heirs or other claimants/objectors regarding the transfer of the deceased member's shares and interests in the capital/property of the society. Such claims or objections must be submitted within a period of 7 days from the publication of this notice, along with copies of relevant documents and supporting proof. If no claim or objection is received within the prescribed period, the society will proceed to deal with the share and interest of the deceased member in accordance with the bye-laws of the society. Adv. Ganesh P. Lokhare F-002/4, Vasudev Complex C.H.S. Ltd, Near Laxmi Park, Kanakia, Mira Road Thane-401107 Date: 28/08/2024

सिंधुदुर्ग, दि.२७ : राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळा उभारून त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आज घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटनेची पूर्ण चौकशी होणार असून या मध्ये दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

नियंत्रणात पूर्ण झाली. पुतळा उभारणी बाबत निविदे पासूनची सर्व प्रक्रिया नौदलातर्फे पूर्ण करण्यात आलेली आहे. कोकणामधील हवामानाचा

परिणाम पाहता खाऱ्या हवेमुळे पुतळ्यासाठी वापरण्यात आलेल्या धातूवर या हवेचा परिणाम होऊन आजची घटना घडली असावा असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत २०

ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाचा पत्र देखील दिलेले होते. जयदीप आपटे यांच्या संस्थेने हा पुतळा उभारलेला आहे. पुतळा उभारण्याचे काम नौदलाकडून त्यांना देण्यात आलेले होते. हे सर्व काम नौदलाच्या देखरेखेखाली पूर्ण झालेले आहे.

PUBLIC NOTICE
This notice is to inform the general public that LATE MRS. SARFUUNISSA SHAFIULLAH SHAIKH, the wife of my client and a member of "Ektalok Milian CHS Ltd.", located at Lok Milian Complex, Chandivali, Mumbai-400072, was the holder of Share Certificate No. 93, representing five fully paid shares, bearing distinctive numbers 465 to 470 inclusive, and the agreement of said flat was registered on 14th August 2009 at the Sub-Registrar's office under the registration number BD/13/6540/2009. LATE MRS. SARFUUNISSA SHAFIULLAH SHAIKH, who held a 50% share in Flat No. B2/504, Fifth Floor, within the society building, passed away on May 11, 2014. MR. SHAFIULLAH AMIRALI SHAIKH, the husband of the deceased member, is now seeking the transfer of a 50% share in the aforementioned property, as he is the rightful owner of that share. He is applying for the transfer of the deceased's shares and rights in his favor, in accordance with the society's bye-laws. Upon completion of this transfer, he will hold 100% ownership of the said property. The society hereby invites any claims or objections from the heirs or other claimants/objectors regarding the transfer of the deceased member's shares and interests in the capital/property of the society. Such claims or objections must be submitted within a period of 7 days from the publication of this notice, along with copies of relevant documents and supporting proof. If no claim or objection is received within the prescribed period, the society will proceed to deal with the share and interest of the deceased member in accordance with the bye-laws of the society. Adv. Ganesh P. Lokhare F-002/4, Vasudev Complex C.H.S. Ltd, Near Laxmi Park, Kanakia, Mira Road Thane-401107 Date: 28/08/2024

सिंधुदुर्ग, दि.२७ : राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळा उभारून त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आज घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटनेची पूर्ण चौकशी होणार असून या मध्ये दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

नियंत्रणात पूर्ण झाली. पुतळा उभारणी बाबत निविदे पासूनची सर्व प्रक्रिया नौदलातर्फे पूर्ण करण्यात आलेली आहे. कोकणामधील हवामानाचा

परिणाम पाहता खाऱ्या हवेमुळे पुतळ्यासाठी वापरण्यात आलेल्या धातूवर या हवेचा परिणाम होऊन आजची घटना घडली असावा असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत २०

ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाचा पत्र देखील दिलेले होते. जयदीप आपटे यांच्या संस्थेने हा पुतळा उभारलेला आहे. पुतळा उभारण्याचे काम नौदलाकडून त्यांना देण्यात आलेले होते. हे सर्व काम नौदलाच्या देखरेखेखाली पूर्ण झालेले आहे.

PUBLIC NOTICE
This notice is to inform the general public that LATE MRS. SARFUUNISSA SHAFIULLAH SHAIKH, the wife of my client and a member of "Ektalok Milian CHS Ltd.", located at Lok Milian Complex, Chandivali, Mumbai-400072, was the holder of Share Certificate No. 93, representing five fully paid shares, bearing distinctive numbers 465 to 470 inclusive, and the agreement of said flat was registered on 14th August 2009 at the Sub-Registrar's office under the registration number BD/13/6540/2009. LATE MRS. SARFUUNISSA SHAFIULLAH SHAIKH, who held a 50% share in Flat No. B2/504, Fifth Floor, within the society building, passed away on May 11, 2014. MR. SHAFIULLAH AMIRALI SHAIKH, the husband of the deceased member, is now seeking the transfer of a 50% share in the aforementioned property, as he is the rightful owner of that share. He is applying for the transfer of the deceased's shares and rights in his favor, in accordance with the society's bye-laws. Upon completion of this transfer, he will hold 100% ownership of the said property. The society hereby invites any claims or objections from the heirs or other claimants/objectors regarding the transfer of the deceased member's shares and interests in the capital/property of the society. Such claims or objections must be submitted within a period of 7 days from the publication of this notice, along with copies of relevant documents and supporting proof. If no claim or objection is received within the prescribed period, the society will proceed to deal with the share and interest of the deceased member in accordance with the bye-laws of the society. Adv. Ganesh P. Lokhare F-002/4, Vasudev Complex C.H.S. Ltd, Near Laxmi Park, Kanakia, Mira Road Thane-401107 Date: 28/08/2024

सिंधुदुर्ग, दि.२७ : राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळा उभारून त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आज घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटनेची पूर्ण चौकशी होणार असून या मध्ये दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

नियंत्रणात पूर्ण झाली. पुतळा उभारणी बाबत निविदे पासूनची सर्व प्रक्रिया नौदलातर्फे पूर्ण करण्यात आलेली आहे. कोकणामधील हवामानाचा

परिणाम पाहता खाऱ्या हवेमुळे पुतळ्यासाठी वापरण्यात आलेल्या धातूवर या हवेचा परिणाम होऊन आजची घटना घडली असावा असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत २०

ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाचा पत्र देखील दिलेले होते. जयदीप आपटे यांच्या संस्थेने हा पुतळा उभारलेला आहे. पुतळा उभारण्याचे काम नौदलाकडून त्यांना देण्यात आलेले होते. हे सर्व काम नौदलाच्या देखरेखेखाली पूर्ण झालेले आहे.

PUBLIC NOTICE
This notice is to inform the general public that LATE MRS. SARFUUNISSA SHAFIULLAH SHAIKH, the wife of my client and a member of "Ektalok Milian CHS Ltd.", located at Lok Milian Complex, Chandivali, Mumbai-400072, was the holder of Share Certificate No. 93, representing five fully paid shares, bearing distinctive numbers 465 to 470 inclusive, and the agreement of said flat was registered on 14th August 2009 at the Sub-Registrar's office under the registration number BD/13/6540/2009. LATE MRS. SARFUUNISSA SHAFIULLAH SHAIKH, who held a 50% share in Flat No. B2/504, Fifth Floor, within the society building, passed away on May 11, 2014. MR. SHAFIULLAH AMIRALI SHAIKH, the husband of the deceased member, is now seeking the transfer of a 50% share in the aforementioned property, as he is the rightful owner of that share. He is applying for the transfer of the deceased's shares and rights in his favor, in accordance with the society's bye-laws. Upon completion of this transfer, he will hold 100% ownership of the said property. The society hereby invites any claims or objections from the heirs or other claimants/objectors regarding the transfer of the deceased member's shares and interests in the capital/property of the society. Such claims or objections must be submitted within a period of 7 days from the publication of this notice, along with copies of relevant documents and supporting proof. If no claim or objection is received within the prescribed period, the society will proceed to deal with the share and interest of the deceased member in accordance with the bye-laws of the society. Adv. Ganesh P. Lokhare F-002/4, Vasudev Complex C.H.S. Ltd, Near Laxmi Park, Kanakia, Mira Road Thane-401107 Date: 28/08/2024

सिंधुदुर्ग, दि.२७ : राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळा उभारून त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आज घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटनेची पूर्ण चौकशी होणार असून या मध्ये दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

नियंत्रणात पूर्ण झाली. पुतळा उभारणी बाबत निविदे पासूनची सर्व प्रक्रिया नौदलातर्फे पूर्ण करण्यात आलेली आहे. कोकणामधील हवामानाचा

परिणाम पाहता खाऱ्या हवेमुळे पुतळ्यासाठी वापरण्यात आलेल्या धातूवर या हवेचा परिणाम होऊन आजची घटना घडली असावा असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत २०

ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाचा पत्र देखील दिलेले होते. जयदीप आपटे यांच्या संस्थेने हा पुतळा उभारलेला आहे. पुतळा उभारण्याचे काम नौदलाकडून त्यांना देण्यात आलेले होते. हे सर्व काम नौदलाच्या देखरेखेखाली पूर्ण झालेले आहे.

PUBLIC NOTICE
This notice is to inform the general public that LATE MRS. SARFUUNISSA SHAFIULLAH SHAIKH, the wife of my client and a member of "Ektalok Milian CHS Ltd.", located at Lok Milian Complex, Chandivali, Mumbai-400072, was the holder of Share Certificate No. 93, representing five fully paid shares, bearing distinctive numbers 465 to 470 inclusive, and the agreement of said flat was registered on 14th August 2009 at the Sub-Registrar's office under the registration number BD/13/6540/2009. LATE MRS. SARFUUNISSA SHAFIULLAH SHAIKH, who held a 50% share in Flat No. B2/504, Fifth Floor, within the society building, passed away on May 11, 2014. MR. SHAFIULLAH AMIRALI SHAIKH, the husband of the deceased member, is now seeking the transfer of a 50% share in the aforementioned property, as he is the rightful owner of that share. He is applying for the transfer of the deceased's shares and rights in his favor, in accordance with the society's bye-laws. Upon completion of this transfer, he will hold 100% ownership of the said property. The society hereby invites any claims or objections from the heirs or other claimants/objectors regarding the transfer of the deceased member's shares and interests in the capital/property of the society. Such claims or objections must be submitted within a period of 7 days from the publication of this notice, along with copies of relevant documents and supporting proof. If no claim or objection is received within the prescribed period, the society will proceed to deal with the share and interest of the deceased member in accordance with the bye-laws of the society. Adv. Ganesh P. Lokhare F-002/4, Vasudev Complex C.H.S. Ltd, Near Laxmi Park, Kanakia, Mira Road Thane-401107 Date: 28/08/2024